



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-ब

वर्ष १०, अंक ३] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६-फाल्गुन २, शके १९४५ [पृष्ठे ४, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० जानेवारी, २०२४.

अधिसूचना

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६०.

क्रमांक स्मारके-२०१८/प्र.क्र.५६/सां.का.३. — ज्याअर्थी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाची शासकीय अधिसूचना क्र. स्मारके-२०१८/प्र.क्र.५६/सां.का.३, दिनांक १५ जून, २०२१ अन्वये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन यासोबत असलेल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेले प्राचीन व ऐतिहासिक स्मारक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा शासनाचा इरादा असल्याची दोन महिन्यांची मुदत दिली होती;

आणि ज्याअर्थी, असे स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.

त्याअर्थी, आता, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १२) या अधिनियमाच्या कलम ४ च्या पोट-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे उक्त प्राचीन व ऐतिहासिक स्मारक हे संरक्षित स्मारक असल्याचे जाहीर करत आहे.

अनुसूची

स्थान : उक्षी,
सर्व्हे/गट क्र.: ३९३.

तालुका : रत्नागिरी

जिल्हा : रत्नागिरी.

- स्मारकाचे नांव : उक्षी येथील कातळशिल्प समूह
- मालकी : सुनंदा चंद्रशेखर शेटी व इतर.
- तपशील : उक्षी येथील हे कातळशिल्प मध्याश्मयुगीन काळातील असून या कातळशिल्पात एक हत्ती दाखवण्यात आला आहे.
कोकणातील प्रागैतिहासिक व विशेषत्वाने मध्याश्मयुगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
- संरक्षित करावयाच्या स्मारकाचे क्षेत्रफळ. : ०६.०० मी. × ०५.४० मी. = ३२.४० चौ.मी.
- संरक्षित करावयाच्या स्मारकाभोवतालचे क्षेत्र. : खालील सर्व अंतरे कातळशिल्प समूह ज्या आयतात आहे त्या आयताच्या बाजूपासूनची आहेत.
पूर्वेस : १० मी., पश्चिम : १० मी.
उत्तर : १० मी., दक्षिण : १० मी.
संरक्षित करावयाच्या स्मारकाच्या सभोवतालचे एकूण क्षेत्र : ६२८.०० चौ. मी.
- संरक्षित करावयाचे एकूण क्षेत्रफळ (स्मारकासह). : एकूण संरक्षित करावयाचे क्षेत्रफळ : ६६०.४० चौ.मी.
- संरक्षित करावयाच्या क्षेत्राच्या चतुः सीमा. : पूर्व : सर्व्हे / गट नं. ३९३ पैकी;
पश्चिम : सर्व्हे / गट नं. ३९३ पैकी;
उत्तर : सर्व्हे / गट नं. ३९३ पैकी;
दक्षिण : सर्व्हे / गट नं. ३९३ पैकी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नंदा राऊत,
शासनाच्या उप सचिव.

TOURISM AND CULTURAL AFFAIRS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 30th January 2024.

NOTIFICATION

MAHARASHTRA ANCIENT MONUMENTS AND ARCHAEOLOGICAL SITES AND REMAINS ACT, 1960.

No. Smarak 2018 / C.R.56 / Sanka 3.—Whereas, by the Government Notification, No. Smarak 2018 / C.R.56 / Sanka 3, dated 25th June, 2021 the Government of Maharashtra had given two months' notice of its intention to declare the ancient and historical monument specified in the schedule appended hereto to be a Protected Monument, as required by sub-section (1) of section 4 of Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961);

And whereas, the Government has not received any objection to the making of such declaration;

Now, therefore, in exercise of powers conferred by sub-section (3) of section 4 of the Maharashtra Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1960 (Mah. XII of 1961); the Government of Maharashtra hereby declares the said ancient and historical monument to be a Protected Monument.

SCHEDULE

**Locality: Ukshi,
Survey/Gat No. 393 P.**

Taluka : Ratnagiri,

District: Ratnagiri.

Name of the monument to be protected	:	Group of Ukshi Petroglyphs.
Ownership	:	Sunanda Chandrashekhar Shetty and Others.
Particulars	:	<p>The petroglyph at Ukshi can be dated to Mesolithic period. This petroglyph consists of the Elephant.</p> <p>This group of petroglyphs in Konkan region has extraordinary importance as this is the creation of Mesolithic Period man and it belongs the Prehistoric period of the Konkan.</p>
Area of the Monument to be protected.	:	06.00 m X 05.40 m = area 32.40 sq. meters
Total Area around the Monument to be protected.	:	<p>East : 10.00 meters ; West : 10.00 meters ; North : 10.00 meters ; South : 10.00 meters.</p> <p>Total Area around the Monument to be Protected :- 628.00 Square meters.</p>
Total Area (including the monuments) to be protected.	:	Total area = 660.40 Square meters
Boundaries	:	<p>East: Survey/Gat No.393 P; West : Survey/Gat No.393 P; North : Survey/Gat No.393 P; South : Survey/Gat No.393 P.</p>

By order and in the name of the Governor of Maharashtra,

NANDA RAUT,
Deputy Secretary to Government.